

महाराष्ट्र शासन
क्र. औन्यामुं-०९२४/प्र.क्र.११०/काम-६
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : १० ऑक्टोबर, २०२४

विषय: कामगार न्यायालय, गोंदिया, ठाणे, कोल्हापूर, वर्धा व चंद्रपूर येथील न्यायदान कक्षेत व निजी कक्षेत वातानुकूलित यंत्रणा बसविण्यास मंजूरी देण्याबाबत..

वाचा: १. प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई यांचे पत्र क्र. औन्यामुं/आस्था-२, दि.०६.७.२०२४, दि.२३.७.२४, दि.०९.८.२०२४ व दि.१९.९.२०२४

ज्ञापन :-

प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई यांच्या उक्त संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, खाली नमूद केलेल्या कामगार न्यायालयातील न्यायदान कक्षेत व निजी कक्षेत वातानुकूलित यंत्रणा बसविण्याकरीता येणाऱ्या रु.२५,३८,२९९/- इतक्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्यात येत आहे.

अ. क्र.	कार्यालय	वातानुकूलित यंत्र संख्या	रक्कम रु.
१	कामगार न्यायालय, गोंदिया येथे न्यायदान कक्षेत व निजी कक्षेत	०३	३,७३,९५८/-
२	कामगार न्यायालय, ठाणे येथे न्यायदान कक्ष	०८	९,१८,४६०/-
३	कामगार न्यायालय, कोल्हापूर येथे न्यायदान कक्ष	०४	७,४९,७९९/-
४	कामगार न्यायालय, वर्धा येथे न्यायदान निजी कक्ष	०१	६९,८१२/-
५	कामगार न्यायालय, चंद्रपूर येथे न्यायदान कक्ष	०३	४,२६,२७०/-
	एकूण	१९	रु.२५,३८,२९९/-

२. यासाठी होणारा खर्च उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग “मागणी क्र. के-४, मुख्य लेखाशिर्ष “२२३०-कामगार व सेवायोजन-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना राज्यांतर्गत योजना -(०१) कामगार-१०१- औद्योगिक संबंध-(००)-(०८)- कामगार न्यायालये (२२३० १३२९) १३ “कार्यालयीन खर्च” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून तो चालू वर्षी सन २०२४-२५ करीता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा. तसेच मा. न्यायाधीश, कामगार न्यायालय, गोंदिया, ठाणे, कोल्हापूर, वर्धा व चंद्रपूर हे रेड्डी आयोगाच्या शिफारशी नुसार जे-३ (१११०००-१६३०३०) या वेतन श्रेणीत वेतन आहरीत करीत आहेत. सदर खर्च करण्यात आलेल्या रक्कमेबाबत उपयोगिता प्रमाणपत्राची प्रत शासनास अवगत करावी.

३. सदर ज्ञापन वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग पहिला, उपविभाग दोन मधील अ.क्र. १८ समोरील नियम क्र.६८-ब अन्वये, प्रशासनिक विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांनुसार तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धती अंतर्गत वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांना अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४१०१०१७५८११९४१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(दीपाली जपे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
२. प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
३. महालेखापाल- १ / २ (लेखापरीक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर
४. जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे, गोंदिया, कोल्हापूर, वर्धा व चंद्रपूर
५. न्यायाधीश, कामगार न्यायालय, गोंदिया, ठाणे, कोल्हापूर, वर्धा व चंद्रपूर
६. निवड नस्ती (कामगार-६)